

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास
महामंडळाच्या गट प्रकल्प योजनेत सुधारणा
करणेबाबत..

महाराष्ट्र शासन

रोजगार व स्वयंरोजगार विभाग,
शासन निर्णय, क्रमांक : अपामं-२००५/प्र क्र ९७/प्रशा-१,
नवीन प्रशासन भवन, १४ वा मजला,
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
दिनांक :- ०६ ऑक्टोबर, २००६.

वाचा :- शासन निर्णय, रोजगार व स्वयंरोजगार विभाग, क्रमांक : इडब्ल्यूएस-१६९९/प्र.क्र.३६/
रोस्वरो-१, दि. १६.३.२०००.

शासन निर्णय :-

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत 'गट प्रकल्प योजना' राबविण्यास उपरोक्त दि. १६.३.२००० च्या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे. गट प्रकल्प योजना राबविताना येणा-या अडचणी लक्षात घेवून सदर योजना अधिक परिणामकारकरित्या राबविण्याच्या दृष्टीने व सदर योजनेचा फायदा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील जास्तीत जास्त उमेदवारांना घेता यावा यासाठी त्यात खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे:-

- १) सदर योजनेअंतर्गत स्वयंसहाय्य बचत गटांना नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थांमार्फत कर्ज उपलब्ध करून द्यावे व स्वयंसेवी संस्थेकडूनच कर्ज वसूली करावी.
- २) स्वयंसहाय्य बचत गटाची स्थापना करणारी स्वयंसेवी संस्था नोंदणी होऊन किमान ३ वर्षे पूर्ण केलेली असावी.
- ३) ज्या स्वयंसेवी संस्थेमार्फत कर्ज पुरवठा करण्यात येईल अशा स्वयंसेवी संस्थेकडे किमान १०० कार्यान्वीत असलेले स्वयंसहाय्य बचत गट असावेत.
- ४) स्वयंसहाय्य बचत गटात कमीत कमी ७ ते जास्तीत जास्त १९ सदस्य असावेत.
- ५) स्वयंसहाय्य बचत गट बँकेशी जोडलेला असावा.
- ६) कर्जासाठी तारण व जामिनदार बचत गटांच्या सदस्यांकडून मागू नयेत.
- ७) महामंडळ स्वयंसेवी संस्थेस ४ % दराने कर्ज देईल व ही स्वयंसेवी संस्था ६ % दराने स्वयंसहाय्य बचत गटास कर्ज देईल त्यामुळे कर्जाबाबतची कागदपत्रे स्वयंसेवी संस्थेकडून घ्यावीत.
- ८) गटास किंवा गट सदस्यास आपल्या आवडीचा व्यवसाय एकत्रपणे किंवा स्वतंत्रपणे करण्याची मूभा व स्वातंत्र्य असेल.
- ९) स्वयंसेवी संस्थेने स्थापन केलेल्या गटांच्या एकूण बचतीच्या १० पट किंवा रु.१५,००,०००/- यापैकी जी कमी असेल तितकी रक्कम महामंडळ संस्थेस कर्ज म्हणून देईल.
- १०) स्वयंसेवी संस्थेने स्थापन केलेले गट कार्यान्वीत आहेत याची महामंडळ नमूना तपासणी करेल.
- ११) एकाच प्रकारचा उद्योग व्यवसाय करणा-या गटांची संख्या एका तालुक्यात १० पेक्षा अधिक असल्यास व अशा गटांनी तयार केलेल्या वस्तू विक्रीची व्यवस्था निर्माण करण्यासाठी

महामंडळ अशी व्यवस्था निर्माण करणा-या संस्थेस महामंडळाच्या संचालक मंडळाच्या मान्यतेने स्वतंत्रपणे अनुदान उपलब्ध करून देईल किंवा महामंडळ स्वतःची यंत्रणा व त्यासाठी आवश्यक मुलभूत सेवा सुविधा निर्माण करेल.


१२) स्वयंसेवी संस्थेने कर्ज मिळाल्यापासून सहा महिन्यांनंतर कर्ज परतफेड सुरू करून ५ वर्षात त्रैमासिक हप्त्यात कर्जाची परतफेड करावी. त्यासाठी आगाऊ तारखेचे धनादेश महामंडळाकडे सदर संस्थेने द्यावेत. कर्जफेड मुदतीत न केल्यास अथवा हप्ते थकवल्यास थकलेल्या हप्त्यावर २ टक्के द.सा.द.शे. दंडनीय व्याज आकारण्यात यावे.

२. गट प्रकल्प योजना राबवितांना महामंडळाने वर विहित केलेल्या निकषांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.

३. हा शासन निर्णय, नियोजन विभाग व वित्त विभाग यांचे अनुक्रमे अनौपचारिक संदर्भ क्रमांक ८६/१४४३ दिनांक ३०/०६/२००६ व क्रमांक २०४/०६/साउ, दिनांक २६.०७.२००६ अन्वये त्या विभागांच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर (www.maharashtra.gov.in) उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २००६१००७११०७१०००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,



(ग.गो. पंचभाई)

शासनाचे सह सचिव

प्रति,

मा. राज्यपालांचे सचिव,

मा. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव,

मा. उपमुख्यमंत्र्यांचे सचिव,

मा. मंत्री, (रोजगार व स्वयंरोजगार) यांचे खाजगी सचिव,

मा. राज्यमंत्री, (रोजगार व स्वयंरोजगार) यांचे खाजगी सचिव,

मा. अध्यक्ष, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, मुंबई,

मा. अध्यक्ष, मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ, मुंबई,

आयुक्त, रोजगार व स्वयंरोजगार संचालनालय, कोकण भवन, नवी मुंबई,

व्यवस्थापकीय संचालक, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, मुंबई,

व्यवस्थापकीय संचालक, मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ, मुंबई,

वित्त विभाग (कार्या. साउ),

नियोजन विभाग, (कार्या. १४४३),

सर्व उपसंचालक, रोजगार व स्वयंरोजगार, विभागीय मुख्यालये, मुंबई /पुणे/ नाशिक/

औरंगाबाद/ अमरावती/ नागपूर,

सर्व सहाय्यक संचालक, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रे,

उप सचिव/ अवर सचिव/सर्व कक्ष अधिकारी, रोजगार व स्वयंरोजगार विभाग, मंत्रालय, मुंबई,

निवड नस्ती/प्रशा-१